



RR METALMAKERS INDIA LIMITED

Date: August 20, 2025

To,
The Deputy Manager
Corporate Relations Department,
BSE Limited
P. J. Towers, Dalal Street,
Mumbai - 400001

Ref.: **Scrip Code - BSE - 531667**

Sub: **Submission of notice published in Newspapers intimating shareholders about completion of sending Notice of 30th Annual General Meeting ('AGM'), Book Closure and E-voting.**

Pursuant to Regulation 30 read with Schedule III Part A Para A of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find attached herewith the advertisement published in Newspaper, namely, **Free Press** (English Newspaper) & **Navshakti** (Marathi Newspaper), on August 19, 2025 pursuant to Section 91 read with Section 108 of the Companies Act, 2013 and the Rules framed there under, Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, containing the details as follows:

1. Notice of 30th AGM of the Company to be held on Wednesday, September 10, 2025 through Video Conferencing (VC)/ Other Audio-Visual Means (OAVM);
2. Intimation about completion of sending notice of 30th AGM through electronic mode;
3. Book Closure for 30th AGM of the Company; and
4. E-voting information.

Kindly take the same on your record on display on your website.

Yours faithfully,
For **RR MetalMakers India Limited**,

Harshika Kothari
Company Secretary & Compliance Officer
Mem No.: A61964

Encl.: As above.

GSTIN No.: 27AACCS1022K1ZL CIN No.: L51901MH1995PLC331822

Registered Office : B-001 & B-002, Ground Floor, Antop Hill Warehousing Complex Ltd, Barkat Ali Naka,
Salt Pan Road, Wadala (E), Mumbai - 400 037, Maharashtra.

Corporate Office : 2nd Floor, Sugar House, 93/95, Kazi Sayed Street, Mumbai - 400 003.

Ph.: 022-6192 5555 / 56 • Email: info@rrmetalmakers.com • Website : www.rrmetalmakers.com

AND THEREAFTER, to delete the name of the said deceased Mrs. Lalita Krishna Bakre alias Ms. Manda Padmkar Sapre and transfer her share in the names of her surviving legal heirs 1) Mrs. Rohini Umesh Shrikhande (married daughter), 2) Mrs. Akalpita Vijay Adkar (married daughter) and 3) Shri. Devdatta Krishna Bakre (son);

AND THEREFORE, the lease of the subject plot finally to be vested in the names of 1) Shri. Vijendra Prabhakar Sapre, 2) Shri. Sharad Lalji Tambe, 3) Smt. Vijaya Shishir Tambe, 4) Shri. Vaibhav Shishir Tambe, 5) Mrs. Smita Subhash Deshpande, 6) Shri. Vikas Narayan Sapre, 7) Smt. Smruti Rajendra Sapre, 8) Mrs. Rati Nihar Sapre Sapre Jayakar, 9) Smt. Yojana Shivanand Patil, 10) Mrs. Nirupama Surendra Karkhanis, 11) Ms. Suchitra Narayan Pandit, 12) Shri. Milind Narayan Pandit, 13) Shri. Dhananjay Shashikant Sapre, 14) Smt. Manisha Adwait Sapre, 15) Ms. Gayatri Adwait Sapre, 16) Ms. Gargy Adwait Sapre, 17) Mrs. Rohini Umesh Shrikhande, 18) Shri. Devdatta Krishna Bakre and 19) Mrs. Akalpita Vijay Adkar, in respect of the subject leasehold property bearing Plot No. 168-A, Dadar Matunga (South) Estates, on the Estate Record of BMC, whose office is situated at Legal Department, Municipal Corporation Head Office, Third Floor, Hall No.311, Mahapalika Marg, Fort, Mumbai-400 001.

If no claim or objection is made as required heremabove, Corporation will **FIRSTLY**, to delete the name of the said deceased Lessee Shri. Padmakar Raghuanth Sapre and transfer / devolve his share in the names of his surviving legal heirs 1) Smt. Savitri Padmakar Sapre (wife) (since deceased), 2a) Shri. Lalji Raghunath Tambe (son in law) (since deceased), 2b) Shri. Sharad Lalji Tambe (grandson), 2c) Shri. Shishir Lalji Tambe (grandson) (since deceased), 3) Shri. Narayan Padmakar Sapre (son) (since deceased), 4) Shri. Prabhakar Padmakar Sapre (son) (sincedeceased), 5) Mrs. Shailaja Narayan Pandit nee Ms. Sushila Padmakar Sapre (married daughter) (since deceased), 6) Shri. Shashikant Padmakar Sapre (son) (since deceased) and 7) Mrs. Lalita Krishna Bakre nee Ms. Manda Padmakar Sapre (married daughter) (since deceased);

AND THEREAFTER, to delete the name of the said deceased Shri. Lalji Raahunath Tambe and devolve his share in the names of his surviving legal heirs 1) Shri. Sharad Lalji Tambe (son) and 2) Shri. Shishir Lalji Tambe (son) (since deceased);

AND THEREAFTER, to delete the name of the said deceased Shri. Shishir Lalji Tambe and transfer his share in the names of his surviving legal heirs 1) Smt. Vijaya Shishir Tambe (wife) and 2) Shri. Vaibhav Shishir Tambe (son);

AND THEREAFTER, to delete the name of the said deceased Smt. Savitri Padmakar Sa're and transfer her share in the names of her surviving legal heirs 1) Shri. Sharad Lalji Tambe (grandson), 2) Shri. Shishir Lalji Tambejgrandson] (since deceased), 3) Shri. Narayan Padmakar Sapre (son) (since deceased), 4) Shri. Prabhakar Padmakar Sapre (son) (since deceased), 5) Mrs. Shailaja Narayan Pandit nee Ms. Sushila Padmakar Sapre (married daughter) (since deceased), 6) Shri. Shashikant Padmakar Sapre (son) (since deceased) and 7) Mrs. Lalita Krishna Bakre nee Ms. Manda Padmakar Sapre (married daughter) (since deceased);

AND THEREAFTER, to delete the name of the said deceased Lessee Shri. Narayan Padmakar Sapre and transfer his share in the names of his surviving legal heirs 1) Smt. Indumati Narayan Sapre (wife) (since deceased), 2) Mrs. Smita Subhash Deshpande nee Ms. Kalpana Narayan Sapre (married daughter) and 3) Shri. Vikas Narayan Sapre (son);

AND THEREAFTER, to delete the name of the said deceased Smt. Indumati Naravan Sapre and devolve her share in the names of her surviving legal heirs 1) Mrs. Smita Subhash Deshpande nee Ms. Kalpana Narayan Sapre (married daughter) and 2) Shri. Vikas Narayan Sapre (son);

AND THEREAFTER, to delete the name of the said deceased Lessee Shri. Prabhakar Padmakar Sapre and transfer his share in the names of his surviving legal heirs 1) Smt. Sushila Prabhakar Sapre (wife) (since deceased), 2) Smt. Smruti Rajendra Sapre

(daughter-in-law), 3) Mrs. Rati Nihar Sapre Jaykar nee Ms. Rati Rajendra Sapre (married grand daughter), 4) Mrs. Yojana Shivanand Patil (married daughter) and 5) Shri. Vijendra Prabhakar Sapre (son);

AND THEREAFTER, to delete the name of the said deceased Smt. Sushila Prabhakar Sapre and devolve her share in the names of her surviving legal heirs 1) Smt. Smruti Rajendra Sapre (daughter-in-law), 2) Mrs. Rati Nihar Sapre Jaykar nee Ms Rati Rajendra Sapre (married grand daughter), 3) Mrs. Yojana Shivanand Patil (married daughter) and 4) Shri. Vijendra Prabhakar Sapre (son);

AND THEREAFTER, to delete the name of the said deceased Shri. Shashkant Padmakar Sapre and transfer his share in the names of his surviving legal heirs 1) Smt. Achala Shashikant Sapre (wife) (since deceased), 2) Shri. Dhananjay Shashikant Sapre (son) and 3) Shri. Adwait Shashikant Sapre (son) (since deceased);

AND THEREAFTER, to delete the name of the said deceased Shri. Adwait Shashikant Sapre and transfer his share in the names of his surviving legal heirs 1) Smt. Manisha Adwait Sapre (wife), 2) Ms. Gayatri .Adwait Sapre (daughter) and 3) Gargy Adwait Sapre (daughter);

AND THEREAFTER, to delete the name of the said deceased Smt. Achala Shashikant Sapre and devolve her share in the names of her surviving legal heirs 1) Shri. Dhananjay Shashikant Sapre (son), 2) Smt. Manisha Adwait Sapre (daughter-in-law), 3) Ms. Gayatri Adwait Sapre (grand daughter) and 4) Ms. Gargy Adwait Sapre (grand daughter);

AND THEREAFTER, to delete the name of the said deceased Mrs. Shailaia Narayan Pandit alias Ms. Sushila Padmkar Sapre and transfer her share in the names of her surviving legal heirs 1) Mrs. Nirupama Surendra Karkhanis (married daughter), 2) Dr. Ms. Suchitra Narayan Pandit (daughter) and 3) Shri. Milind Narayan Pandit (son);

AND THEREAFTER, to delete the name of the said deceased Mrs. Lalita Krishna Bakre alias Ms. Manda Padmkar Sapre and transfer her share in the names of her surviving legal heirs 1) Mrs. Rohini Umesh Shrikhande (married daughter), 2) Mrs. Akalpita Vijay Adkar (married daughter) and 3) Shri. Devdatta Krishna Bakre (son);

AND THEREFORE, the lease of the subject plot finally to be vested in the names of 1) Shri. Vijendra Prabhakar Sapre, 2) Shri. Sharad Lalji Tambe, 3) Smt. Vijaya Shishir Tambe, 4) Shri. Vaibhav Shishir Tambe, 5) Mrs. Smita Subhash Deshpande, 6) Shri. Vikas Narayan Sapre, 7) Smt. Smruti Rajendra Sapre, 8) Mrs. Rati Nihar Sapre Jayakar, 9) Smt. Yojana Shivanand Patil, 10) Mrs. Nirupama Surendra Karkhanis, 11) Ms. Suchitra Narayan Pandit, 12) Shri. Milind Narayan Pandit, 13) Shri. Dhananjay Shashikant Sapre, 14) Smt. Manisha Adwait Sapre, 15) Ms. Gayatri Adwait Sapre, 16) Ms. Gargy Adwait Sapre, 17) Mrs. Rohini Umesh Shrikhande, 18) Shri. Devdatta Krishna Bakre and 19) Mrs. Akalpita Vijay Adkar, in respect of the subject leasehold property bearing Plot No. 168-A, Dadar Matunga (South) Estates, without any reference or regards to any such purported claim or interest which shall be deemed to have been waived for all intents and purpose and not binding on Corporation.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO :-

All that pieces or parcels of leasehold land bearing of Plot No. 168-A, Dadar Matunga (South) Estates, C. S. No. 143-A/10 of Matunga Division, in the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban, containing by area admeasuring 705 sq. yards or thereabouts and bounded as follows :-

On or towards the South East by : Kings Way
On or towards the South West by : Plot No. 169-B
On or towards the North West by : Plot No. 168-C
On or towards the North East by : 20 Feet Passage

Dated this 14th day of Aug., 2025

Sd/-
(Adv. Komal R. Punjabi)
Advocate and Law Officer
For Brihanmumbai Municipal Corporation (BMC)
PRO/1312/ADV/2025-26

Fever? Act now see your doctor for correct & complete treatment

ICICI Bank Branch Office: ICICI Bank Ltd., Ground Floor, Akkruti Centre, MIDC, Near Telephone Exchange, Opp Akkruti Star, Andheri East, Mumbai- 400093.

PUBLIC NOTICE-TENDER CUM E-AUCTION FOR SALE OF SECURED ASSET
(See proviso to Rule 8(6))
Notice for sale of immovable asset(s)

E-Auction Sale Notice for the sale of immovable asset(s) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.
This notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, the physical possession of which has been taken by the Authorised Officer of ICICI Bank Limited will be sold on 'As is where is', 'As is what is' and 'Whatever there is' as per the brief particulars given hereunder;

Sr. No.	Name of Borrower(s)/ Co-Borrowers/ Guarantors/ Loan Account No.	Details of the Secured asset(s) with known encumbrances, if any	Amount Outstanding	Reserve Price/ Earnest Money Deposit	Date and Time of Property Inspection	Date & Time of E-Auction
(A)	(B)	(C)	(D)	(E)	(F)	(G)
1.	Mr. Dilip Lalchand Parihar (Borrower)/ Mrs. Rekha Parihar (Co-Borrower) Lan No- LBPU00005717387	Flat No. 904, C Wing, 9th Floor, Ornate Heights, Survey No 77, Madhuban, Village- Gokhiwade, Palghar East, Opp Agarwal Exotica, Vasai East, Thane- 401208. Admeasuring an area of Admeasuring Carpet Area 35.13 Sq.mtrs (Rera Carpet) + Attached Balcony 2.75 Sq Mtr	Rs. 23,80,888/- As On August 31, 2025	Rs. 17,00, 000/- As On August 31, 2025	August 25, 2025 From 02:00 PM to 05:00 PM	September 09, 2025 From 11:00 AM Onward
2.	Mr. Ajit Pratap Singh (Borrower)/ Mr. Ranjit Singh (Co-Borrower) Lan No- LBUM000005931763 LBUM000005985783	Flat No. 004, Ground Floor, Building No. 2, Type A-2, "Bajaji Complex" Phase-I, C Wing, Tarapur Road, Near Pashthol, Survey No. 66, 67, Hissa No. 1, 2/1, Survey No. 68, Hissa No. 1, 2/1, Survey No. 76, Hissa No. 1 to 3, Survey No. 68, Hissa No. 1.2, Survey No. 78 (Part), Village Kurgoon, Boisar West, Tal- Palghar, Thane- 401501 Admeasuring an area of Admeasuring About 409.93 Sq Fts Carpet Area	Rs. 10,07,034/- As On August 31, 2025	Rs. 8,00, 000/- As On August 31, 2025	August 25, 2025 From 11:00 AM to 02:00 PM	September 09, 2025 From 11:00 AM Onward
3.	Mr. Shivanand Bhartee (Borrower)/ Mrs. Sevati Devi (Co-Borrower) Lan No- LBVPV00005794581 LBVPV00005846376	Flat No. 205, 2nd Floor, A Wing, Type D1, Building No. 05, "Joy Maa Residency Phase-II", "Pawan Vihar Complex", Near Nagzari Naka, Behind Hp Petrol Pump, Gat No. 19/A/1, Village Nagzari, Boisar East, Tal- Palghar, Palghar- 401501. Admeasuring an area of Admeasuring About 25.51 Sq Mtrs Carpet area (Which Is Inclusive Of The area of Balconies	Rs. 16,30,008/- As On August 31, 2025	Rs. 4,50, 000/- As On August 31, 2025	August 26, 2025 From 11:00 AM to 02:00 PM	September 09, 2025 From 11:00 AM Onward

The online auction will be conducted on the website (URL Link- <https://disposalhub.com>) of our auction agency M/s NexXen Solutions Private Limited. The Mortgages/ Notices are given a last chance to pay the total dues with further interest by September 08, 2025 before 05:00 PM else the secured asset(s) will be sold as per schedule.

The prospective bidder(s) must submit the Earnest Money Deposit (EMD) Demand Draft (DD) (Refer Column E) at ICICI Bank Limited, Level 3-5, 74 Techno Park, Opp SEEPZ Gate No. 02, Marol MIDC, Andheri East, Mumbai 400093 on or before September 08, 2025 before 04:00 PM Thereafter, they have to submit their offer through the website mentioned above on or before September 08, 2025 before 05:00 PM along with the scanned image of the Bank acknowledged DD towards proof of payment of EMD. In case the prospective bidder(s) is/ are unable to submit his/ her/ their offer through the website, then the signed copy of tender documents may be submitted at ICICI Bank Limited, Level 3-5, 74 Techno Park, Opp SEEPZ Gate No. 02, Marol MIDC, Andheri East, Mumbai 400093 on or before September 08, 2025 before 05:00 PM, Earnest Money Deposit DD/PO should be from a Nationalised/ Scheduled Bank in favour of 'ICICI Bank Limited' payable at Mumbai.

For any further clarifications in terms of inspection, Terms and Conditions of the E-Auction or submission of tenders, contact ICICI Bank Employee Phone No. 9833699013/9168688529 Please note that Marketing agencies 1. ValueTrust Capital Services Private Limited, 2. Augoe Assets Management Private Limited, 3. Matex Net Pvt. Ltd., 4. Finvin Estate Deal Technologies Pvt Ltd, 5. Ginarsoft Pvt Ltd 6. Hecta Prop Tech Pvt Ltd, 7. Arca Emart Pvt Ltd, 8. Novel Asset Service Pvt Ltd, 9. Nobroker Technologies Solutions Pvt Ltd, have also been engaged for facilitating the sale of this property. The Authorised Officer reserves the right to reject any or all the bids without furnishing any further reasons. For detailed Terms and Conditions of the sale, please visit www.icicibank.com/n4ps

Date : August 19, 2025
Place: Mumbai
Authorized Officer
ICICI Bank Limited

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that our client has agreed to purchase and acquire from **Mr. Aniripit Ashok Sawant ("Owner")** all his right, title and interest in the said Flat and said Shares more particularly described in the Schedule hereunder written. It is further informed that the original allotment letter issued by MHADA in favour of Sheena C Shetty as well as Sale and Transfer deed dated 5th June, 1991 executed by and between Sheena C Shetty and Ashok Madhukar Sawant has been misplaced/lost and is not available with the Owner.

All and any person(s) having any director/indirect, written or oral, share, right, title, benefit, interest, claim, objection and/or demand of any nature whatsoever against, to or upon the said Flat and said Shares or any partition thereof as and by way of sale, transfer, exchange, lease, sub-lease, agreement to lease, assignment, encumbrance, mortgage, charge, lien, partnership, inheritance, bequest, succession, gift, maintenance, easement, trust, tenancy, sub-tenancy, leave and license, care-taker basis, occupation, possession, family arrangement, settlement, contract, agreements, barter arrangement, guarantee, covenant, trust, waqf, right of way, reservation, Lis-pendens, beneficial interest, relinquishment, partition, power of attorney, pledge, loans, advances, order or decree or direction or order of any court of law or any other statutory or adjudicating authority or arbitration memorandum of deposit of documents, security or otherwise howsoever, are hereby required to notify the same in writing along with supporting documentary evidence to the undersigned at 204-B, 2nd floor, "Hallmark Business Plaza", Near Guranank Hospital, Bandra (East), Mumbai -400 051 within 14 days from the date hereof, failing which any such right, title, benefit, interest, claim and/or demand in/qua the said Flat and said Shares shall be deemed to have been waived and/or abandoned and no such right, title, benefit, interest, claim and/or demand exists and such claim and/or objections if any shall be considered as waived and/or abandoned.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:
(Description of the said Flat and said Shares)
A residential Flat bearing No. 2521 admeasuring 220 sq.ft carpet area on the First floor of the building known as "Building No. 54" of Gandhinagar Ashtvinayak Co-operative Housing Society Limited constructed on the Plot of land bearing Survey No. 341(part), corresponding to CTS No. 640 (part) of Village Bani, Taluka Andheri in the registration district of Mumbai Suburban situate, lying and being at Gandhi Nagar, Bandra (East), Mumbai - 400 051 together with 5 (five) fully paid-up shares of Rs. 50/- (Rupees Fifty only) each bearing distinctive Nos. 121 to 125 (both inclusive) under Share Certificate No. 25 dated 30th September, 2015.

Dated this 19th day of August, 2025
M/s. Law Origin
Sd/-
Namita Natekar
Partner

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that (1) **JHARNA KHANCHANDANI**, and (2) **NARESH KHANCHANDANI**, both residing at Flat No.502-A, 5th floor, Mangal Kunj, junction of 32nd and 36th Roads, near National College, Bandra (West), Mumbai - 400 050, have agreed to sell and transfer the property more particularly described in the **Schedule** hereunder written (hereinafter referred to as "**the Property**"), to our client, free from all encumbrances and liens, and with vacant possession.

All persons having any claim in respect of the Property (or any part thereof) whether by way of allotment, sale, transfer, assignment, mortgage, charge, gift, trust, inheritance, possession, lease, sub-lease, lien, license, tenancy, maintenance, easement, exchange and/or otherwise howsoever, are hereby required to make the same known in writing, together with copies of supporting documents, to the undersigned at their office at 401 & 402, 4th floor, Makhija Chambers, 196, Turner Road, Bandra (West), Mumbai - 400 050, within 14 (fourteen) days from the date of publication hereof, failing which such claims or objections, if any, will be considered to have been waived and/or abandoned, and the transaction will be completed without reference thereto.

SCHEDULE OF THE PROPERTY

The commercial office premises being **Office No.201** admeasuring 1550 square feet of super built-up area on the 2nd floor of the building known as "**Anand 105**" (formerly known as "Anand Center") situate at Pali Hill, Dr. Ambedkar Road, Bandra (West), Mumbai - 400 050, together with (a) 1 (one) reserved car-parking space bearing **No.3** in the lower ground level of the said Building, and (b) the benefit of the Agreement for Sale dated 16th August 2006 executed between Satinderpal Singh Anand of the one part and the owners abovenamed of the other part and registered in the Office of the Joint Sub-Registrar of Assurances at Andheri-2 under Serial No. BDR-4/06265 of 2006.

For Pradhan & Rao
Advocates and Solicitors
Aloke V. Rao Partner
Dated this 19th day of August 2025

RR METALMAKERS INDIA LIMITED

CIN: L51901MH1995PLC331822
Registered Office: B-0018 & B-002, Ground Floor, Antop Hill Warehouse/Complex Ltd., Barkat Ali Naka, Salt Pan Rd., Wadala(E), Mumbai - 400037
Ph:022-6192555 / 56 [Email:info@rrmetalmakers.com, Website : www.rrmetalmakers.com]

NOTICE OF 30th ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND E-VOTING INFORMATION

This is hereby informed that the 30th Annual General Meeting (AGM) of the Members of **RR METALMAKERS INDIA LIMITED** will be held on Wednesday, September 10, 2025 at 01.00 p.m. (IST) through Video Conferencing (VC)/ Other Audio-Visual Means (OAVM) to transact the business as set out in the Notice of AGM.

In accordance with the General Circular No. No.14/2020 dated April 08, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 5, 2020 and subsequent circulars issued in this regard, the latest being 09/2024 dated September 19, 2024 issued by the Ministry of Corporate Affairs (collectively referred to as "MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and subsequent circulars issued in this regard, latest being SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated October 03, 2024 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI"), the Company has sent Notice of 30th AGM along with Annual Report 2024-25 on Saturday, August 16, 2025 through electronic mode to those members whose e-mail addresses are registered with the Company/Depositories/Registrar and Share Transfer Agent ('R&TA'). The Company shall send a physical copy of Annual Report 2024-25 to those Members who specifically request for the same at cs@rrmetalmakers.com mentioning their Folio No./DP ID and Client ID.

Further, in accordance with Regulation 36(1)(b) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a letter is being sent to the shareholders whose email addresses are not registered with the Company/DP providing a weblink and QR code for accessing the Annual Report FY 2024-25.

The Annual Report 2024-25 of the Company along with Notice and Explanatory Statement of 30th AGM is available on the website of the Company at <https://www.rrmetalmakers.com> and on the website of Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com. A copy of the same shall also be available on the website of Central Depository Services (India) Limited ("CDSL") at www.evotingindia.com. Members can attend and participate in the AGM through VCOAVM facility only. Members attending through VCOAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

Instruction for Remote e-voting prior to the AGM, e-voting during the AGM and joining the AGM

- Detailed procedure for remote e-voting and voting at AGM has been mentioned in the notes to the Notice of the AGM.
- Login credential and password details are emailed to the Members at their registered email ID.

- In case of any queries/grievances pertaining to remote e-voting (prior to and/or during the AGM) you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available in the 'Help' section on <http://www.evotingindia.com> or contact 022 23058738/542/ 543 or send a request at helpdesk.evoting@cdsindia.com

Person responsible to address the grievances connected with facility for voting by electronic means: helpdesk.evoting@cdsindia.com, telephone no: 022 - 23058738/542/543

Members who have not registered their email address were requested to follow the process mentioned below for registering their e-Mail addresses to receive the Notice of AGM and Annual Report electronically and to receive login ID and password for e-voting:

- In case shares are held in physical mode, please provide Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to cs@rrmetalmakers.com.

- In case shares are held in demat mode, please provide DPID-CLID (16 digit DPID + CLID or 16 digit beneficiary ID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) to cs@rrmetalmakers.com.

Please note that the registration of email address through this process is on temporary basis only up to the AGM for limited purpose for receiving the Notice of AGM and login ID and password for e-voting. For permanent registering/validating/updating of e-mail address, please contact R&TA, M/s. Adroit Corporate Services Private Limited, in case shares held in physical mode, or your Depository Participants, in case shares are held in electronic mode.

- Users who have opted for CDSL Easi / Easiest facility, can login through their existing user id and password. Option will be made available to reach e-Voting page without any further authentication.

Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after dispatch of the Notice and holding shares as on the cut-off date i.e. Wednesday, September 03, 2025 may obtain the login ID and password by sending a request at helpdesk.evoting@cdsindia.com. However, if he/she is already registered with CDSL for remote e-voting then he/she can use his/her existing User ID and password for casting the vote.

Notice is hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and the Rules framed there under and pursuant to Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Book of the Company will remain closed from Thursday, September 04, 2025 to Wednesday, September 10, 2025 (both days inclusive).

Pursuant to MCA Circulars and SEBI Circulars referred above read with Section 108 of the Companies Act, 2013, Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and the Secretarial Standards on General Meeting ("SS-2") issued by the Institute of Company Secretaries of India, the Company is providing facility to all its Members to cast their vote on all resolutions set forth in the Notice of the AGM by electronic means (e-voting). The Company has engaged CDSL to provide platform for e-voting facility for 30th AGM.

Details of e-voting Schedule are as under:

1. The cut-off date for the purpose of e-voting: **Wednesday, September 03, 2025**
2. Date & time of commencement of e-voting: **Sunday, September 07, 2025 at 09:00 a.m. (IST)**
3. Date & time of end of e-voting: **Tuesday, September 09, 2025 at 05:00 p.m. (IST)**

Attention is invited to all the shareholders that:

- Remote e-voting shall not be allowed beyond 05.00 p.m. (IST) on Tuesday, September 09, 2025. The remote e-voting module shall be blocked/disabled for voting thereafter;
- A Member may participate in the General Meeting even after exercising his right to vote through Remote e-voting but shall not be entitled to vote again;
- The Company shall also be providing the e-voting facility during AGM for those Members who are attending the AGM through VCOAVM and have not voted through remote e-voting. Once vote on a resolution is cast by the Members through e-voting, the Members shall not be allowed to change it; and
- Member, as on the cut-off date i.e. Wednesday, September 03, 2025 shall only be entitled for availing the Remote e-voting facility as per the procedure given in the Notes to the Notice of the 30th AGM or, as the case may be, during the General Meeting in respect of the business mentioned in the said Notice for vote.

For **RR MetalMakers India Limited**,
Sd/-
Harshika Kothari
Company Secretary & Compliance Officer
Mem No.: A61964

Date: August 16, 2025
Place: Mumbai

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the 32nd Annual General Meeting (AGM) of YASHRAJ CONTAINERS LIMITED will be held on Monday, September 15, 2025, at 12.30 p.m. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM"), in compliance with the Companies Act, 2013, SEBI Listing Regulations, and applicable MCA & SEBI circulars.

The Annual Report for FY 2024-25, including Notice of AGM and instructions for remote e-voting and participation in the AGM, will be sent electronically to all shareholders whose email IDs are registered with the Company/Depositories/RTA. The same is also available on the websites of the Company <https://www.barrelpeople.com>, BSE (www.bseindia.com), and NSDL/CDSL.

- * Cut-off date for e-voting: 08-09-2025
- * Remote e-voting period: From 12/09/2025 9.00am to 14/09/2025 5.00pm IST

Members may contact the Company or RTA for login credentials or assistance in e-voting.

Date : 18/08/2025
Place : Mumbai
By Order of the Board
For Yashraj Containers Ltd.
(Company under CIRP)
Sd/-
Ajit Kumar
(Resolution Professional)
Regn.No. IBBI/PA-003/IP-N00062/2017- 2018/10548

MITSHI INDIA LIMITED

CIN:U91100MH1990PLC057373
REGD.OFF / CORP. OFF: 2,Juhu Aradhana CHS Ltd., Juhu Lane, Mumbai 400 058.
Tel.022-26481711; E-mail : shankumar23@mitshi.in ; Website: www.mitshi.in

EXTRACTS OF STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2025

Particulars	Quarter ended			
	30.06.2025 Unaudited	31.03.2025 Audited	30.06.2024 Unaudited	31.03.2025 Audited
Total income from operations (net)	40.53	103.09	100.92	457.67
Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional and/or Extraordinary items)	0.06	-5.66	-3.75	1.13
Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and/or Extraordinary items)	0.06	-1.65	-3.75	5.13
Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/or Extraordinary items)	0.06	-1.65	-3.75	3.56
Total Comprehensive Income (Comprising profit/ (loss) after tax and Other Comprehensive Income after tax)	0.06	-1.65	-3.75	3.56
Equity Share Capital	880.00	880.00	880.00	880.00
Earnings Per Share (of Rs. 10/- each) (not annualised)				
a. Basic:	0.00	-0.02	-0.04	0.04
b. Diluted:	0.00	-0.02	-0.04	0.04

Note: a. The above is an extract of the detailed format of Standalone Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2025 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements)

कब्जा सूचना



नोंदणी कार्यालय : आयसीआयसीआय बँक लिमिटेड, आयसीआयसीआय बँक टॉवर, चकती संकेतस्थळा जवळ, जुना पाररा रोड, वडोदरा, गुजरात, पिन – ३९१ ००७.

कॉर्पोरेट कार्यालय : आयसीआयसीआय बँक लिमिटेड, आयसीआयसीआय बँक टॉवर, बांद्रा कुला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई – ४०० ०५१.

जोडपत्र IV

(निमन ८(१) पहा)

कब्जा सूचना

(स्थायन मिळकतीकरिता)

ज्याअर्थी, निमन्स्थाक्षरीकारांनी आयसीआयसीआय बँक लि. चे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिस्कुयुटायक्षेत्र अण्ड रिक्तन्टुक्शन ऑफ फायनान्शियल असेंट्स् अण्ड एफोर्समेंट ऑफ सिस्कुयुटी इंटरॅन्ट अँक्ट, २००२ (“सफेसी अँक्ट”) अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिस्कुयुटी इंटरॅन्ट (एफोर्समेंट) रूल्स २००२ (“रूल्स”) च्या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत जून ०२, २०२४ रोजीस थकीत रु. ६,९०,८२,१५५.१५ (**रुपये सहा कोटी नव्वद लाख व्यापारी हजार एकोणे पंचावज आणि पंधरा पैसे मात्र**) सह जून ०३, २०२४ च्या प्रभाव्यापासून त्यावरील पुढील व्याज आणि अनुषंगिक परिचय खर्च आणि इतर प्रभार ची एकूण रक्कम चुकती करण्यासाठी सदर सूचनेच्या प्रामांन्च्या तारखेपासून ६० दिवसांचा अन्त करईदार मे. **इंडस्ट्रीयल वॅटीरी इं.** (“**कर्जदार/संस्था**”), **सौ. सीमा शर्मा, श्री. परवीन शर्मा आणि श्री. अजित नाखडे (सदर “तारण पुत्रवणारे”)** यांना बोलविण्यासाठी सदर अँक्टच्या कलम १३(२) अंतर्गत दिनांक जून २४, २०२४ रोजीची मागणी सूचना जारी केली होती.

कर्जदार यांनी रक्कम चुकती करण्यास कसूर केली आहे म्हणून कर्जदार/संस्था आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, आयसीआयसीआय बँक लिमिटेडच्या प्राधिकृत अधिकार्यांनी **१३ ऑगस्ट, २०२५** रोजी सफेसी अँक्टच्या कलम १३(४) सहवाचता सिस्कुयुटी इंटरॅन्ट (एफोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून येथील खालील वर्णिलेल्या मिळकतीचा कब्जा घेतला आहे. विशेषत: कर्जदार आणि गहाणवटदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान्य करण्यात येते की, त्यांनी सदर मिळकतीसह व्यवहार करू नये आणि मिळकतीसह केलेला कोणताही व्यवहार हा जून ०२, २०२४ रोजीस थकीत रु. ६,९०,८२,१५५.१५ (**रुपये सहा कोटी नव्वद लाख व्यापारी हजार एकोणे पंचावज आणि पंधरा पैसे मात्र**) सह त्यावरील पुढील व्याज आणि अनुषंगिक खर्च, परिचय आणि इतर प्रभार या रकमेकरिता आयसीआयसीआय बँक लि. च्या प्रभाराच्या अधिन राहिल.

कर्जदार यांचे लक्ष तारण मात्रा विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात सदर अँक्टच्या कलम १३ च्या पोट-कलम (८) च्या तरतुदीकडे वेधण्यात येत आहे.

स्थायन मिळकतीचे वर्णन

१. अनन्य प्रभार मागर्गेने गहाण ठेवलेल्या स्थावर मिळकतीचा तपशील

नागपूर महानगरपालिका, तहसिल आणि वि. नागपूरच्या हद्दीमधील नागरपालिका घर क्र. ४१/जीएस/१५ धारक मौजा – धनतोडी, वॉर्ड क्र. ४, धनतोडीच्या नाहूल प्लॉट क्र. ८, मोजमापित ८५६.२९ चौ. मी., वाहर सव्हे क्र. १०१, शीट क्र. २२ (जुन १९बी) धारक जमिनीमधील ०.६४९% च्या विस्ताराकरिता अधिभाजित शेअर आणि हितसंबंध सह सिल्व्हर प्लेस अपार्टमेंट्स अशा जात इमारतीच्या तळ मजल्यावर स्थित मोजमापित व्हिक्ट अर क्षेत्र २०८.०० चौ. फू. सांघ क्र. जीएस-१५ चे ते सर्व भाग आणि विभाग, नागपूर महानगरपालिका, तहसिल आणि वि. नागपूर.

सही/-

प्राधिकृत अधिकारी

दिनांक : ऑगस्ट १९, २०२५

ठिकाण : महाराष्ट्र

<div> <div> <div>EUROBOND</div> <div> BONDS THAT LAST</div> </div> </div>
युरो पॅनेल प्रॉडक्ट्स लिमिटेड
सीआयएए : एल२८१३१एमएच२०१३पीएलसी२५११७६
नों. कार्यालय : १२ व्या मजला, बोरिवली शीला, सीएचएस लि., सेलिटेअर बिझनेस सेंटर, अजंता टॉकनसमोर, रामदास मुजाळे रोड, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९२.
वेबसाईट : www.eurobondacp.com; ईमेल : cs@eurobondacp.com; दूरध्वनी : ०२२-२९६८६५००
१२व्या वार्षिक सर्वसाधारण सभे (एजीएम) संदर्भातील माहिती
सभासदांनी कृपया ध्यानात ठेवावी की, एजीएमच्या सूचनेत मांडलेल्या कामकाज करण्यासाठी कंपनीची १२वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) कंपनी अधिनियम, २०१३ (“अधिनियम”) च्या सर्व प्रयोग्य तरतुदी व त्याअंतर्गत बनवलेले नियम सह वाचता निगम व्यवहार मंत्रालयाने (एसीए) जारी केलेल्या ८ एपिल, २०२०, १३ एपिल, २०२०, ०५ मे, २०२०, १३ जानेवारी, २०२१, ०८ डिसेंबर, २०२१, ०५ मे, २०२२ आणि २८ डिसेंबर, २०२२ दिनांकांवर लागू असलेले परिपक्व (यानंतर एकत्रितल्या “एसीएए परिपक्व”) असा संदर्भित) आणि सिस्कुयुटी अँड एसचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिट्रिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोअर रिकायमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ सहवाचता १२ मे, २०२०, १५ जानेवारी, २०२१, १३ मे, २०२२ आणि ५ जानेवारी, २०२३ दिनांकांवर लागू असलेल्या परिपक्व च्या अनुपालनात सोमवार, १९ सप्टेंबर, २०२५ रोजी स. ११.०० वा (भाष्य) व्हिडिओ कॉन्फरेन्स (“व्हीसी”)/अदर ऑडिओ विड्युअल मीन्स (“ओएव्हीएम”) मार्फत एका सामाईक ठिकाणी कंपनीच्या सभासदांच्या उपलब्ध उपस्थिती शिवाय कंपनीच्या व्हीसी/ओएव्हीएम सुविधेभाषित वेळापत्र येणार आहे.
वरील ससंयुक्त सभा अनुपालनात ज्यांचे ई-मेल अ‍ॅड्रेसस कंपनी/डिपॉझिटी पार्टिसिपंट (डीपी३) कडे नोंदवले आहेत त्या सर्व सभासदांना १२ व्या एजीएमची सूचना व आर्थिक वर्ष (आय) २०२४-२५ साठी वार्षिक अहवालाच्या इलेक्ट्रॉनिक प्रती पाठवायला येतील. त्या कंपनीची वेबसाईट https://www.eurobondacp.com/investor-relation वरून एसचेंज रेशननेच नोंदवत स्टॉक एसचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.nseindia.com , बीएसईच्या www.bseindia.com , आणि नॉशनल सिस्कुयुटी ट्रडिंग डिपॉझिटरी लिमिटेडच्या www.evotling.nsdil.com वर सुद्धा उपलब्ध असेल. आ.व. २०२४-२५ साठीच्या वार्षिक अहवालासह १२ व्या एजीएमच्या सूचनेच्या प्रती त्यासाठी विनंती करणाऱ्या सभासदांना पाठवल्या जातील.
ई-व्हॉटिंग मार्फत मते देण्याची पद्धत :
स्वरूपत इलेक्ट्रॉनिक व्हॉटींग सिस्टीम (“ई-व्हॉटींग”) मार्फत एजीएमच्या सूचनेत मांडलेल्या कामकाजावर त्यांची मते देऊ शकतील. डिपॉझिटरअलाईन्ड स्वरूपात, प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण केलेल्या सभासदर त्यांनी डिपॉझिटी पार्टिसिपंट्स द्वारे दिलेल्या सद्दा आणि प्रक्रियेच्या अनुपालन करून डिपॉझिटी पार्टिसिपंट्स सह सदर नोंदणी/अघायत करण्यास विनंती आहे.
युरो पॅनेल प्रॉडक्ट्स लिमिटेड च्या संचालक मंडळाच्या आदेशावरून सही/-
– सोनल धर्यानि देसाई
कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी स. क्र.: ९६३९०२
दिनांक : ऑगस्ट १९, २०२५
ठिकाण : मुंबई

● डिपॉझिटरअलाईन्ड स्वरूपात शेअर्स धारण केलेल्या सभासदर त्यांनी डिपॉझिटी पार्टिसिपंट्स द्वारे दिलेल्या सद्दा आणि प्रक्रियेच्या अनुपालन करून डिपॉझिटी पार्टिसिपंट्स सह सदर नोंदणी/अघायत करण्यास विनंती आहे.

<div> <div> <div>HDFC</div> <div>MUTUAL FUND</div> </div> </div>	<div> <div> <div>MUTUAL FUNDS</div> <div>Sahi Hai</div> </div> </div>
BHAROSA APNO KA	
HDFC Asset Management Company Limited	
CIN : L65991MH1999PLC123027	
Registered Office: HDFC House, 2nd Floor, H.T. Parekh Marg, 165-166, Backbay Reclamation, Churchgate, Mumbai - 400 020. Phone: 022 6631633३ • Toll Free Nos: 1800-301०८०-6767 / 1800-419-7676 e-mail: hello@hdfcfund.com • Visit us at: www.hdfcfund.com	

NOTICE

NOTICE is hereby given that HDFC Trustee Company Limited, Trustee to HDFC Mutual Fund (“the Fund”), has approved the following distribution under Income Distribution cum Capital Withdrawal (“IDCW”) Option of **HDFC Arbitrage Fund**, an Open-ended Scheme investing in Arbitrage Opportunities (“the Scheme”) and fixed **Thursday, August 21, 2025** (or the immediately following Business Day, if that day is not a Business Day) as the Record Date for the same:

Name of the Scheme / Plan(s) / Option(s)	Amount of Distribution (₹ per unit)*	Face Value (₹ per unit)	Net Asset Value (“NAV”) as on August 14, 2025 (₹ per unit)
HDFC Arbitrage Fund - Wholesale Plan - Regular Plan - Normal IDCW Option (Payout and Reinvestment)			10.941
HDFC Arbitrage Fund - Wholesale Plan - Direct Plan - Normal IDCW Option (Payout and Reinvestment)	0.050	10.00	11.620
HDFC Arbitrage Fund - Wholesale Plan - Regular Plan - Monthly IDCW Option (Payout and Reinvestment)			11.390
HDFC Arbitrage Fund - Wholesale Plan - Direct Plan - Monthly IDCW Option (Payout and Reinvestment)			11.237

#Amount of distribution per unit will be the lower of that mentioned above or the available distributable surplus (rounded down to a multiple of five at the third decimal) as on the Record Date.

Pursuant to the Distribution, the NAV of the IDCW Option(s) of the above Scheme would fall to the extent of such distribution and statutory levy, if any.

Amount will be paid, net of applicable tax deducted at source (TDS), to those Unit holders / Beneficial Owners whose names appear in the Register of Unit holders maintained by the Fund / Statements of Beneficial Ownership maintained by the Depositories, as applicable, under the IDCW Option(s) of the aforesaid Scheme on the Record Date (including investors whose valid purchase / switch-in requests are received by the Fund and the funds are available for utilization before cut-off timings in respect of the aforesaid Scheme, on the Record date).


With regard to Unit holders who have opted for Reinvestment facility under the IDCW Option(s), the amount due (net of applicable TDS) will be reinvested, by allotting Units at the applicable NAV per Unit (adjusted for applicable stamp duty).

As mandated under SEBI (Mutual Funds) Regulations and Master circular for Mutual Funds dated June 27, 2024, for redemptions and IDCW declared, payout will be done only through electronic mode(s), even where a Unit holder has opted to receive physical instruments. Thus, payment of such amounts shall be made through physical instruments, only in exceptional circumstances for reasons to be recorded by the AMC. Accordingly, unit holders who have opted for / have earlier received physical instruments are requested to update their bank account details by / sending us a copy of a cancelled cheque of first / sole holder’s bank account.

All updations of PAN, KYC, email address, mobile number, nominee details, etc. should immediately be forwarded to the Investor Services Centers of the Fund (for units held in non-demat form) / Depository Participant (for units held in demat form). Unit holders are also advised to link their PAN with Aadhaar Number. Further, Unit holders can view the Investor Charter available on website of the Fund as well as check for any unclaimed redemptions or IDCW payments.

In view of individual nature of tax consequences, each investor should seek appropriate advice.

For HDFC Asset Management Company Limited (Investment Manager to HDFC Mutual Fund)	
Place : Mumbai	Sd/-
Date : August 18, 2025	Authorized Signatory
MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.	


IDBI BANK
 CIN:L65190MH2004GO148838

आयडीबीआय बँक लिमिटेड., रितेल रिक्तन्ही डिपॉर्मेंट,
 युनिट ११, सफात प्राइड, सायन ट्रॉम्ब रोड,
 देवनार खंबू, मुंबई-४००००८.

कब्जा सूचना
स्थायर मिळकत करिता


ज्याअर्थी, निमन्स्थाक्षरीकारांनी आयडीबीआय बँक लिमिटेड चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिस्कुयुटायक्षेत्र अण्ड रिक्तन्टुक्शन ऑफ फायनान्शियल असेंट्स् अण्ड एफोर्समेंट ऑफ सिस्कुयुटी इंटरॅन्ट अँक्ट, २००२ (५४ वन २००२) आणि कलम १३(१२) सहवाचता सिस्कुटी इंटरॅन्ट (एफोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून मागणी सूचना जारी/प्रकाशित करून पुढील कर्जदारांना सूचनेतील नमूद रकमेची परतफेड सदर सूचना प्रामांन्च्या ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निमन्स्थाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा ताबा त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सिस्कुटी इंटरॅन्ट (इफोर्समेंट) रूल २००२ च्या रूल ८ सहवाचता अँक्टचे कलम १३ चे उप-कलम (४) अन्वये घेतला आहे. तारण मारतांच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेेत अँक्टचे कलम १३ चे उप-कलम (८) च्या तरतुदी नुसार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीची कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा आयडीबीआय बँक लिमिटेड च्या खालील नमूद रकम आणि त्यावरील व्याजाच्या भाराअधीन राहील.

अनु. क्र.	कर्जदार/मिळकतीचे मालक/हमीदाराचे नाव आणि कर्ज खाते क्र.	मागणी सूचनेची तारीख	कर्जदारी तारीख	मागणीनुसार द्यावा केलेली रकम	सुसूता पत्रा
१	श्री. विजयकुमार डोमकांडा आणि श्रीम. सागरिका विजयकुमार डोमकांडा	२५.०४.२०२५	१४.०८.२०२५	रु. ३९,४७,९१४/- (रुपये एकोणचाळीस लाख सत्तेचाळीस हजार नऊशे चौदा मात्र)	खोली क्र.७०५, विंग ए-२, पनवेलकर पनवेलकर होम, गाव-नवरा, खुंटावली, राधा कुष्णा मंदीर जवळ, अंबरनाथ परिसर-४२१५०३.
२	श्री. अजित मनोहर मोहिते आणि श्रीम. मेधा अजित मोहिते	२५.०४.२०२५	१४.०८.२०२५	रु. २२,९०,९६५/- (रुपये बावीस लाख नव्वद हजार नऊशे पाचशे मात्र)	फ्लॅट क्र.४०१, ४था मजला, ए विंग, साई छाया सदन सोसायटी, सव्हे क्र.१६, कर्जे १८, नवगावा डोंबिवी पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र-४२१२०२.
३	श्री. मंगल हरीशचंद्र जैस्वाल आणि श्री. ज्योती लाल बाबू जैस्वाल	०६.०१.२०२५	१४.०८.२०२५	रु. ३३५१०१४/- (रुपये तेरासह लाख एकोणशठ हजार एकोणे चार मात्र)	फ्लॅट क्र.२०२, २रा मजला, नाना पाटील प्राइड, विंग बी, सव्हे, क्र.१६०/२, १६२ (बी), १६६/८(बी), गाव खोज, खुंटवाडी, अंबरनाथ (पश्चिम) ठाणे पिनकोड-४२१५०१.
४	श्री. प्रवीण प्रभाकर नकटी आणि श्री. प्रमोद प्रभाकर नकटी	१५.०४.२०२५	१६.०८.२०२५	रु. २२९६३३१/- (रुपये बावीस लाख शहाणवज हजार तीसशे एकतीस मात्र)	फ्लॅट क्र.१०२, १बीएचके, १ला मजला, विंग ए, ज्वेलर इन्डिया, बिल्डिंग क्र.५, गाव उमरोली, माथेनार नगर, पनवेल-४२०२०६, नवी मुंबई, राहगाव, महाराष्ट्र
५	सौ. शैला नितिन कांबळे	०६.०१.२०२५	१४.०८.२०२५	रु. ३२६३१३३/- (रुपये चौतीस लाख त्रेसह हजार एकोणे तेरासह मात्र)	फ्लॅट क्र.ई/४०५, ४था मजला, ई विंग, मयूर कुंज २ सीएचएस लि., बिल्डिंग मंगेशी सिटी-प्रोजेक्ट, खडकपाडा, महाराष्टा नगर रौत लगन, कोठीवली, कायरा ४२१३०१ महाराष्ट्र

ठिकाण : मुंबई, दिनांक : १९.०८.२०२५

सही/- प्राधिकृत अधिकारी, आयडीबीआय बँक लि.



मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड

नोंद: कार्यालय: मोतीलाल ओसवाल टॉवर, रिविन्डुजा बसरो रोड, पळ एसी डेपोझिशन, प्रादेशी, मुंबई-४०० ०१५, ईमेल: inquiry@motilalosal.com; सीआयएए क्रमांक:- युन९१२३एमएच२०१३पीएलसी१८८०११

मागणी सूचना

सिस्कुयुटायक्षेत्र अण्ड रिक्तन्टुक्शन ऑफ फायनान्शियल असेंट्स् अँड एफोर्समेंट ऑफ सिस्कुयुटी इंटरॅन्ट अँक्ट, २००२ ("अँक्ट") आणि सिस्कुयुटी इंटरॅन्ट (एफोर्समेंट) रूल्स, २००२ ("रूल्स") च्या तरतुदी अंतर्गत

निमन्स्थाक्षरीकार मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड (एमओएफएल) चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सदर अँक्टचे कलम १३(१२) सहवाच्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून सदर अँक्टच्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना जारी करून संबंधित सूचनेचे नमूद रकमेची परतफेड करण्यासाठी खालील कर्जदारांना हा सूचना प्रामांन्च्या तारखेपासून ६० दिवसांचा अन्त करण्यास सांगितले होते. निमन्स्थाक्षरीकारांना सकाण काढणे की, कर्जदार मागणी सूचनेची बजावणी टाऊन आहेत, त्यामुळे सूचनेची बजावणीला रस्त्यनुसार फिटकवणी आणि प्रकाशनद्वारे परिणाम देण्यात येत आहे. मागणी सूचनेचा मजबूर येथे छाली देण्यात येत आहे.

अ. क्र.	कर्ज कारा क्र./कर्जदार/सह-कर्जदार/सह-अर्जदाराचे नाव/हमीदारांचे नाव आणि कर्ज खाते क्र.	मागणी सूचनेची तारीख आणि थकबाकी	स्थायर मिळकतीचे वर्णन
१	खाते क्र.: एएमएफसीएल००३१५-१६००२१३७० कर्जदार: जोगेंद्र रामभाजी राजवार सह-कर्जदार: रमणीका राजवार	१०.०८.२०२५/ रु.९,५९,१८०/- (रुपये नऊ लाख सत्तेचाळीस हजार दोसशे एसी मात्र)	फ्लॅट क्र.३०६, १रा मजला, बी विंग, मोजमापित ६३० चौ.मी. कृष्ण छाया बिल्डिंग येथे गाव सोनपाराड्रा सव्हे क्र. १/४ परसत काला – ४२१२०१ कल्याण गहाड (मह) महाराष्ट्र
२	खाते क्र.: एएमएफसीएल००१५-१६००३१२२ आणि एएमएफसीएल००१५-१६००३०१२ सह-कर्जदार: वैभव बबल कांबळे सह-कर्जदार: सुरेश विपद डोंगरे	१०.०८.२०२५/ रु.१५,३५६/- (रुपये पंधरा लाख शेवचाळीस हजार दोसशे शहाली मात्र)	फ्लॅट क्र.२०४, १रा मजला, बी विंग, बिल्डिंग क्र.१, सव्हे क्र.०४, क्षेत्र मोजमापित ४३८ चौ.फू., प्रकाश अपार्टमेंट नॉर्थव्हील कल्याण – ४२१३०६ ठाणे महाराष्ट्र
३	खाते क्र.: एएमएफसीएल००१५-१६००११६५२ आणि एएमएफसीएल००१५-१६००१३०१६ कर्जदार: विजय प्रकाश निवारी सह-कर्जदार: पूजा प्रदीपकाश पांडे	१०.०८.२०२५/ रु.६,२६,००७/- (रुपये सहा लाख सत्तेचाळीस हजार आठशे मात्र)	फ्लॅट क्र.१०३, जुने सव्हे क्र.४८८, हिरसा क्र.३, क्षेत्र मोजमापित ३५५ चौ.फू., भाग कृष्ण कुंज बुद्ध गाव लगन वड बिल्ड मॉर्न – ४०१२०४ वरध पायनर महाराष्ट्र
४	खाते क्र.: एएमएफसीटीआय०००८१५-१६००११६४७ आणि एएमएफसीएल००१५-१६००१००८५९ कर्जदार: कमलेश उषम हळवी सह-कर्जदार: उषम सरवत्या हळवी	१०.०८.२०२५/ रु.९,५१,२९९/- (रुपये नऊ लाख शेवचाळीस हजार दोसशे नव्याणवार मात्र)	फ्लॅट क्र.११२, १ला मजला, क्षेत्र मोजमापित २९० चौ.फू., बाळकृष्ण अपार्टमेंट असेल गाव अंबरनाथ ०० ४२१३०६ ठाणे महाराष्ट्र
५	खाते क्र.: एएमएफसीएलआय०००११६-१६०००७४७ कर्जदार: वैभव काशिधाम तटकोर आणि प्रमोद विठ्ठल तटिकार सह-कर्जदार: रमेश लक्ष्मण तटिकार	११.०८.२०२५/ रु. १०,१३,८०९/- (रुपये दहा लाख तेरा हजार आठशे आणि नऊ मात्र)	फ्लॅट क्र. ए/४०१, ४था मजला, मुकुलनगर अपार्टमेंट, सव्हे क्र. (१३३३३) हिरसा क्र. १(भाग), सव्हे क्र.१३८(१६), क्षेत्र मोजमापित ०-१०-४-एच.आर., हिरसा क्र.५, गाव कोरी सिमर पोल, ता.वर्ध ठाणे महाराष्ट्र-४००६०१.
६	खाते क्र.: एएमएफसीएओ१४आय००१४-१६००३०३२ सह-कर्जदार: सोमा सावित्रा डोंगरे	११.०८.२०२५/ रु.१६,६३,३७०/- (रुपये अकरा लाख शेवचाळीस हजार एकोणे सतीस मात्र)	फ्लॅट क्र.०२, वळ मजला, गौरी ग्रीडावड, सव्हे क्र.५७, हिरसा क्र. १, क्षेत्र मोजमापित २०० चौ.मी., सेंट गाव डन, वांगणी पश्चिम, डन, ठाणे, महाराष्ट्र-४२१५०३.
७	खाते क्र.: एएमएफसीएओ१४आय००१४-१६००३०३५८ कर्जदार: रमेश लक्ष्मण वाघेला सह-कर्जदार: लक्ष्मि लक्ष्मण वाघेला	११.०८.२०२५/ रु.२१,६९,८९०/- (रुपये एकतीस लाख एकसह हजार अठरा नव्वद मात्र)	फ्लॅट क्र.३९०, १ला मजला, बिल्डिंग क्र. ए-१४१, व्हे.जी.नगर विहार को अप्रि हाऊस सी लि., पोरजे नगर, सव्हे क्र. ११४ ११५, हिरसा क्र.२/बी, सव्हे क्र. धारक सव्हे क्र.११४, मोजमापित ३ एकर आणि २५ गुंठा मे गाव कोणाराड, तालुका सव्हे, सव्हे क्र.११५, हिरसा क्र.२-बी, मोजमापित १ एकर २० गुंठा, सव्हे क्र.११६, हिरसा क्र.१ (भाग) मोजमापित २ एकर ३१ गुंठा, सव्हे क्र.११६, हिरसा क्र.२ (भाग) मोजमापित २१ गुंठा, सव्हे क्र.११५, हिरसा क्र.३ (भाग) मोजमापित २१ गुंठा, सव्हे क्र.११६, हिरसा क्र. ३(भाग) मोजमापित १३-१/२ गुंठा, सव्हे क्र.११५, हिरसा क्र.५ (भाग) मोजमापित २१-१/२ गुंठा, सव्हे क्र.११६, हिरसा क्र.५ मोजमापित १ एकर ५-१/२ गुंठा आणि सव्हे क्र.११६, हिरसा क्र.६ मोजमापित ११ गुंठा मध्ये सर्व मालमिश ३ १६५९ चौ.मी.सह सव्हे समजुतये व १५६८ चौ.मी.सह येथे मिळत कोणाराड, तालुका आणि नोंदीकृत उर विक्ता सव्हे, विक्ता ठाणे येथे गाव कोणाराड सव्हे वावगर महाराष्ट्र-४२१५०३.

कर्जदारांना याद्वारे मागणी सूचनेचे पालन करण्याचा आणि व्यापाराने हावा प्रकाशनाच्या तारखेपासून ६० दिवसांत उपलब्ध वेळेच्या आणि तेथे जर वर्णन केलेली माहितीतली तपस्येद्वारा प्रत्येक दिवसाच्या तारखेवरील प्रयोग च्या, अतिरिक्त व्याज, न बदलण्या अकारा, खर्च आणि परिचय वावहर प्रदत्त करण्याचा सुद्धा देण्यात येत आहे. कर्जदारांनी घ्यायत ठेवावी की, **एमओएफएफएल** हे तारणी पत्रको आहेत आणि कर्जदारांनी घेतलेली सर्व कृति सुविधा कर्जदारांनी महाम ठेवलेल्या तारण मात्रा मात असलेल्या स्थावर मिळकत/मिळकती सांरक्ष एक तारण करू आहे.

जर, निगमित मुदतीत कर्जदारांनी त्यांची संपूर्ण दाखिले निभावण्यास कसूर केली तर, **एमओएफएफएल** अँक्ट आणि त्याअंतर्गतल्या नियमानुये विक्री दुरे कर